



Ref.: BSE/2021-22
Date: July 16, 2021

To
The Secretary,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

Dear Sir,

Security Code: 500147


Sub.: Submission of newspaper advertisement for the Notice of Annual General Meeting, Book Closure and e-voting published in newspapers

Pursuant to requirements of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the soft copy of the newspaper cutting for the advertisement published for the purpose of the Notice of the Annual General Meeting of the Company to be held on Wednesday, August 4, 2021, Book Closure and the e-voting process. The advertisement has been published in Business Standard (English language) and Mumbai Lakshdeep (Marathi language) on July 16, 2021.

Kindly take the same on record and acknowledge the receipt.

Thanking you,

Yours faithfully,
For John Cockerill India Limited
(formerly CMI FPE Limited)


Haresh Vala
Company Secretary



Encl : as above

John Cockerill India Limited (formerly CMI FPE Limited)

Regd. Office: Mehta House - 64, Road No • 13 • MIDC, Andheri East • Mumbai -400 093 • India • Tel.: +91 22 (0) 6676 2727
Workshop: A-84, 2/3 MIDC • Talaja Ind. Area • Dist. Raigad 410 208 • Tel.:+91 22 (0) 6673 1500
Workshop: Village Hedavali • Tal. Sudhagadh • Dist. Raigad 410 205

www.johncockerillindia.com • CIN: L99999MH1986PLC039921

johncockerill.com


JOHN COCKERILL INDIA LIMITED
 (formerly CMI FPE LIMITED)

CIN.: L99999MH1986PLC039921

 Registered Office:- Mehta House, Plot No. 64, Road No. 13, MIDC,
 Andheri (East), Mumbai - 400 093 Tel.: 022-66762727 | Fax: 022-66762737-38
 Email: investors@johncockerillindia.com | Website: www.johncockerillindia.com
NOTICE

Notice is hereby given that the 35th Annual General Meeting (AGM) of the Company will be convened on Wednesday, August 4, 2021 at 2.30 p.m. IST through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice convening the AGM.

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its circular dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020, April 13, 2020 and January 13, 2021 (collectively referred to as "the MCA Circulars") and SEBI Circular dated May 12, 2020 and January 15, 2021 permitted the holding of the AGM through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations"), the MCA Circulars, the AGM of the Company is being held through VC / OAVM.

The Notice of the AGM and Annual Report have been sent on July 13, 2021 in electronic form to those members whose email addresses are registered with the Company's Registrar and Transfer Agent / Depository Participants.

Members may note that the Annual Report and the AGM Notice inter alia indicating the process and manner of e-Voting process is available on the Company's website www.johncockerillindia.com and on the website of BSE Limited.

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide its members the facility to exercise their right to vote by electronic means and business may be transacted through remote e-voting facility provided by National Securities Depository Limited (NSDL). The remote e-voting period commences from July 31, 2021 at 9.00 am and ends on August 3, 2021 at 5.00 pm. The remote e-voting shall be disabled thereafter and no e-voting will be allowed thereafter.

Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC, but shall not be entitled to cast their vote again. Members who have not cast their vote through remote e-voting and present in the AGM through VC, shall be eligible to vote through e-voting at the AGM.

The voting rights of the members shall be in proportion to their shares in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date of July 28, 2021. Members holding shares either in physical or in dematerialized form, on the said cut-off date, are eligible to avail the facility of remote e-voting or voting at AGM. Any person, who acquires shares of the Company after dispatch of the AGM Notice and holds shares as of the cut-off date i.e. July 28, 2021, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he / she is already registered with NSDL for remote e-voting then he / she can use his / her existing User ID and password for casting their vote.

Members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in physical form should inform Bigshare Services Private Limited, RTA by submitting their details to them. Similarly, members holding shares in dematerialized form should inform their Depository Participants (DP).

Members who need technical assistance before or during the AGM, can contact NSDL on evoting@nsdl.co.in / 1800 1020 990 / 1800 224 430 or contact Mr. Amit Vishal, Senior Manager - NSDL or Mr. Sagar Ghosalkar, Assistant Manager - NSDL at evoting@nsdl.co.in.

Book closure: Pursuant to Section 91 of the Act and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from July 27, 2021 to August 4, 2021 (both days inclusive) for the purpose of the AGM.

By order of the Board
For John Cockerill India Limited
 (formerly CMI FPE Limited)

Sd/-

Haresh Vala

Company Secretary

Date: July 15, 2021

Place: Mumbai

शुक्रवार, दि. १६ जुलै २०२१

मुंबई तहसील



JOHN COCKERILL INDIA LIMITED
(formerly CMI FPE LIMITED)

CIN: L99999MH1986PLC039921

नोंदणीकृत कार्यालय: महारा हाऊस, प्लॉट क्र. ६४, रोड क्र. १३, एम.आय.डी.सी. अंधेरी (पूर्व),
मुंबई-४०००५३, दूर: ०२२-६६७६२७२७, फॅक्स: ०२२-६६७६२७२७-३८,
ई-मेल: investor@cmifpe.com, वेबसाईट: www.johncockerillindia.com

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१ रोजी दु. ३.३० वा. (भाप्रवे) एजीएमच्या सूचनेत नमूद विषयावर विमर्श करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी) किंवा अन्य ऑडिओ व्हिड्युअल मिक्स (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल.

कोविड-१९ पाठोपाठमुळे सहकार मंडळांमध्ये (एमसीए) वितरीत त्याचे परिपत्रक दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व १३ जानेवारी, २०२१ (संयुक्तपणे एमसीए परिपत्रके) आणि सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम घेण्याची अनुमती घेण्यात आली आहे. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी (कायदा), सेबी (लिस्टिंग ऑब्जिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायमन्ट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या पुर्ततुसुसार तसेच एमसीए परिपत्रकांनुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फतच कंपनीची एजीएम संपन्न होईल.

एजीएम सूचना व वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी, ठेवीदार सहभागीदारांकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात १३ जुलै, २०२१ रोजी पाठविले आहे.

सदस्यांचे नोंद घ्यावी की, वार्षिक अहवाल व एजीएम सूचना तसेच ई-वोटिंग प्रक्रिया कंपनीच्या www.johncockerillindia.com आणि बीएसई लिमिटेडच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ सहवाचिता कंपनी (प्रवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१५ आणि लिस्टिंग रेग्युलेशन्सचे नियम ४४ नुसार कंपनीने नॅशनल सेक्युरिटीज डिफॉल्टर लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे देण्यात येणाऱ्या रिपोर्ट ई-वोटिंग सुविधेमार्फत विमर्श करतानाचे विषयावर विद्युत स्वरुपात त्यांचे मत देण्यासाठी सुविधा दिलेली आहे. रिपोर्ट ई-वोटिंग २१ जुलै, २०२१ रोजी सा. ९.०० वा. प्रारंभ होईल आणि ३ ऑगस्ट, २०२१ रोजी साय. ५.०० वा. समाप्त होईल. तदनंतर रिपोर्ट ई-वोटिंग बंद केले जाईल आणि ई-वोटिंग मान्य असणार नाही. जे सदस्य रिपोर्ट ई-वोटिंगने एजीएमपूर्वी मत देतील त्यांना व्हीसीमार्फत एजीएममध्ये सहभागी होत येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. जे सदस्य रिपोर्ट ई-वोटिंगने त्यांचे मत देणार नाहीत त्यांना व्हीसीमार्फत एजीएममध्ये सहभागी होऊन एजीएममध्ये ई-वोटिंगमार्फत मतदानाचा अधिकार असेल.

नोंद दिनांक २८ जुलै, २०२१ रोजी कंपनीचे अर्ण केलीले समभाग भांडवलाला त्यांच्या शेअर्सच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील. नोंद तारखेला वास्तविक किंवा डिमेंट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना रिपोर्ट ई-वोटिंग किंवा एजीएममध्ये मतदानाचा अधिकार असेल. जर कोणता व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेतले असतील आणि नोंद तारीख २८ जुलै, २०२१ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी evolving@nsdl.co.in वर किंवा व्हॉट्सअप ग्रुप लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावे. तथापि जर सदस्य रिपोर्ट ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह यापूर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी विद्यमान ग्रुपआयडी व पासवर्ड वापरावे.

ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास ई-मेल नोंद करण्यासाठी किंगशेर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, आरटीए यांच्याकडे त्यांचे तपशील सादर करून नोंद करावेत. तसेच डिमेंट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे कळवावे.

सदस्यास एजीएमपूर्वी किंवा दरम्यान काही तांत्रिक सहाय्यता हवी असल्यास त्यांनी एनएसडीएलकडे evolving@nsdl.co.in वर मेल/१८००१०२०९९०/१८००२२४४३० वा कळवावे किंवा संपर्क श्री. अमित विशाल, वॉरह व्यवस्थापक-एनएसडीएल किंवा श्री. सागर घोसाळकर, सहाय्यक व्यवस्थापक-एनएसडीएल यांना evolving@nsdl.co.in वर कळवावे.

पुस्तक बंद करणे: कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता सेबी (लिस्टिंग ऑब्जिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायमन्ट्स) रेग्युलेशन्स, २०१५ नुसार एजीएमनिमित्त १७ जुलै, २०२१ ते ०४ ऑगस्ट, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

मंडळाच्या आदेशान्वये
जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेडकरिता
(पूर्वीची सीएमआय एफपीई लिमिटेड)
सती/-
हरेश यासना
कंपनी सचिव

दिनांक: १५.०७.२०२१
ठिकाण: मुंबई